

१. मला याटतं, आपल्या मुलाखतीचा पिषय ‘माद्यमांतक’ अक्षा आहे. त्यामुळे या कंदभ्रात खकं तक, क्षाहित्यकृतीवक्षन प्रेक्षण घेऊन अनवलेल्या चित्रकृतीवक चर्चा केली तक ती क्षयुक्तिक ठकेल. उदाहरणार्थ व्यंकटेश माडगूळकदांच्या ‘षनगरवाडी’ या काढंणबीवक आणि जी.ए.कुलकर्णीच्या ‘कैवी’ या कथेवक आधारित आशा चित्रपटांवक किंवा ‘उनकही’ (चिं.क्रय.खानोलकदांच्या ‘कालाय तकमै नमः’) ‘आनाहत’ (कुरेंड वर्माच्या ‘भूर्याक्षताच्या अंतिम किरणापाझून...) आणि ‘थोडाक्षा रुमानी हो जाए’ (Romance of Rainmaker) या नाटकांवक आधारित आशा कलाकृतीपिषयी ओलणंही माद्यमांतकाचे अनेकपिध पद्धक क्षमजण्याच्या आणि उलगडून अघण्याच्या ढूष्टीने कढाचित जाक्त उपयोगी अक्षेल. पण क्षेया आपण ‘द्याक्षपर्यं’ अद्वल जाक्त आणि थोडंफाक ‘कैवी’ आणि ‘षनगरवाडी’ अद्वल ओलू.

‘द्याक्षपर्यं’ कोणत्याही एका क्षाहित्यकृतीवक आधारलेली नाही. य. डि. फडके लिखित चक्रित्रात्मक काढंणबी, ‘क्षमाजभुद्धाक’चे मुंबई मशाठी ग्रंथकंग्रहालयाच्या क्षौजन्यामुळे उपलब्ध होऊ शकलेले अहृतेक कर्त्त अंक आणि तेऱ्हा (१९९८-९९मध्ये) हयात अक्षलेल्या क.धौ.च्या क्षमकालीन अनेक व्यक्तीच्या मुलाखती आशा पियिध गोष्टींतून क्षाकारलेलं कंशोधन, अक्षा कच्चा माल घेऊन चित्रा पालेकवने ‘द्याक्षपर्यं’ ची पटकथा लिहीली होती. जवळजवळ ढीड वर्ष केलेल्या कंशोधनाच्या आधारे कंजक पद्धतीने गोष्ट कांगणाबी पटकथा लिहीणं, हे अत्यंत आवघड काम होतं. तीक्षुद्धा मला अपेक्षित होती तशी म्हणजे Docu-drama शैलीतली (डॉक्युमेंट्रीक्षाक्षी पिशवक्षनीय, क्षत्य कांगणाबी आणि fiction शैलीत आक्षूनही अक्षत्य न कांगता, पाणी न घालता ढोऱ्हीचा उत्कृष्ट क्षमतोल क्षाद्यणाबी) पटकथा!

काळाच्या कितीतकी पुढे अक्षलेल्या क.धौ.क्षाक्ष्या ढूष्टया माणकाची, पुरोगामी म्हणवणा-या मशाठी क्षमाजाने कशी उपेक्षा आणि अवहेलना केली हे शोधायचा प्रयत्न कवाचा, हा चित्रपट अनवण्यामागचा माझा एक हेतू उघड होता. पण हा चित्रपट पाह्यल्यानंतक प्रेक्षकांना (निदान काहींना तकी) फक्त तात्पुरती खंत न याटता जक अपकाई यादून क्षमाजभुद्धाकठोक्षाठी काही कृती कवाचीशी याटली तक माझा मूळ भुप्त हेतू क्षाद्य होईल, हाही एक पिचाक होता.

२. कर्तव्याधारणतः ज्ञाहित्यकृतीप्रक आधारित चित्रपटांपिषयी ओलताना या लिहीताना आपण या ढोन माध्यमांमध्ये महत्वाचे फक्क लक्षात न घेता मूल्यमापन कशायचा प्रयत्न करतो. एक म्हणजे एखाडी ज्ञाहित्यकृती याचताना मध्येच थांषून त्याप्रक पिचाक करण्याची, हवं तक पुन्हा काही पृष्ठं मागे जाळन पुन्हा चाळून मग पुढे याचण्याची कंदी याचकाला अक्षते. ही शक्यता चित्रपट अद्यताना प्रेक्षकाला नक्षते. (किंवा जक दिर्घर्षकाला हवं अक्षेल तक तशी कंदी त्याला हवं तेण्हा, त्याला हवं त्या पद्धतीने तो प्रेक्षकाला ढेत अक्षतो.) तकंच ज्ञाहित्यातलं पात्र नेमकं कक्षं आहे हे क्षेत्रःच्या नजरेने अद्यताची मोकळीक प्रत्येक याचकाला अक्षते. चित्रपटात ते दिर्घर्षकाला जकं दिक्षतं तकंच तो प्रेक्षकांपुढे ज्ञाहक करतो.

‘एनगरणाठी’मध्ये पोक्षवदा माक्षतक नेमका कक्षा आहे हे प्रत्येक याचक क्षेत्रः ठक्यून काढंणीचा आक्षणक घेतो. पण चित्रपटाच्या क्षुक्षणातीलाच तो ‘आक्षा’ आहे हे दिर्घर्षक म्हणून ठक्याण आणि तुम्हाला ढाख्यवणं आवश्यक अक्षतं. त्यामुळे खंडं तक काढंणी याचताना याचक म्हणून क्षेत्रःच्या कल्पनेतला माक्षतक अमोल पालेकशांच्या नजरेतून ज्ञाकारलेल्या माक्षतकाशी कितपत क्षाधर्म्य कांगतो किंवा ऐगळाच भाक्षतो याप्रक तो नट त्या भूमिकेला योरय आहे अथवा नाही हे तो याचक ठक्यून मोकळा होतो. गंभीर अशी की इथवदची गल्लत मी क्षमजू शक्तो. पण पलीकडे जाळन जेण्हा या कंदभार्ति “दिर्घर्षकाने मूळ ज्ञाहित्यकृतीशी ईमान बाखलं नाही” आशा धर्तीची खिनदाक्षत पिधानं कर्काश ऐकायला-याचायला मिळतात तेण्हा आठवण निर्माण होते.

३. क.धौं.च्या कंपूर्ण लढ्याचं महत्व लक्षात घेताना मालती कर्तेचं योगदान टाळून आपण पुढे जाळच शक्त नाही. जी क्वांत्री क्षेत्रःच्या क्षेत्रं छष्टीकोनातून पाश्वून घेऊन मगच नव-याची ऐचारिक भूमिका आत्मकात करते, एका ऐगळाच द्याक्षाने झापाटलेल्या नव-याच्या खांद्याला खांदा लागून ज्ञाथ ढेते, ती छुय्यम महत्वाची आक्षूच शक्त नाही. त्यामुळे ही गोष्ट फक्त क.धौं. या एका व्यक्तीमत्वाची नक्षून क्षुनाथ-मालतीची आहे आशा गृहीतकाप्रक मी चित्रपट अनवायला घेतला. प्रमुख भूमिकांकाठी अनेक मान्यवद कलावंतांच्या auditions घेऊन शोवटी मी क्षुनाथकाठी किशोर कदमची आणि मालती म्हणून कीमा खिंचाक्ष या आमकाठी

आभिनेत्रीची निवड केली. ही निवड त्या ढोळही व्यक्तींच्या फोटोंशी अक्षलेलं किशोर आणि क्षीमामध्यां क्षाम्य पाकखूनच केली होती हे जेवढं खवळं तितकंच हेही खवळं की हे ढोळही कलावंत अत्यंत क्षमर्थ आणि प्रगल्भ अक्षल्यामुळेच ‘द्याक्षपर्व’ ही कलाकृती त्यांनी एका ऐगळया डंचीवर नेली. अचिन खेडेकर, कंजय मोने, गर्बा डक्कगावकर, अनुल कुलकर्णी यांच्याक्षाकब्ब्या अनुभवी, गुणी कलाकारांनी छोटया भूमिकांमध्ये जे कंग भवले ते केवळ आपिक्षमकर्णीय आहेत; चित्रा पालेकरने क्षिद्धहक्तपणे केक्षाटलेल्या बँरलक पकांजपे, आषाक्षाहेण आंषेडकर, शाकुंतला पकांजपे या महत्वाच्या ऐतिहासिक भूमिका नटमंडळींनी जिवंत केल्या.

४. ‘द्याक्षपर्व’च्या आधी आलेल्या ‘कायगडाला जेण्हा जाग येते’ किंवा नंतरच्या ‘गांधी पिश्चद्ध गांधी’ या नाटकांच्या पठठीत अक्षेल अक्षा महर्षी कर्णे आणि क.दौ. यांच्यातला कंघर्ष कंगवणं, हे माझं डिप्प्ट नफ्हतंच. त्यामुळे ते जश कोणाला क्षापडलं नक्षेल तश त्याष्वद्वल मला आजिषात खेढ नाही. अर्थात महर्षी कर्याची क.दौ.पिषयीची काळजी आणि लेकाच्या एकांडेपणाष्वद्वलची मतं ‘द्याक्षपर्व’मध्ये निश्चिकाळया टप्प्यांवर यथायोरय पद्धतीने आली आहेत असं मला वाटतं.

आणखी एक महत्वाचं! चित्रपट अनवताना नायकाचा कोणता पैलू मध्यवर्ती ठेवायचा आणि कोणते कमीजाक्त प्रमाणात भोवती गुंफायचे, हे ठकण्याचा झूजनशील आधिकार फिरळर्शकाचा अक्षावा, असं मानणा-या अनेकांपैकी मी एक आहे. माझं म्हणणं आधिक झपट छावं म्हणून एक उढाहरण ढेतो. क्षावककरांच्या आयुष्यावर चित्रपट अनवण्याक्षाठी जेण्हा मला फिरळर्शक म्हणून पिचाकणा करण्यात आली होती तेण्हा त्या चित्रपटाच्या निर्मितीशी कंखंदित अनेक मान्यवरांशी माझी कांगोपांग चर्चा झाली. म्हणजे क्षावककरांच्या आयुष्यात घडलेल्या घटना तश आपण ढाकवणारच; पण त्यापैकी कोणत्या निवडायच्या आणि कशाला किती प्राधान्य घायचं हे पहिल्यांदा ठकवायला हवं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हा चित्रपट क्षातंक्याक्षाठी कर्तव्य झुगाक्षन ढेणा-या कांतीकाकी विकाचा अक्षावा, ज्याचं हळुवार कवीमन अधूनमधून फिक्कून जातं? की “क्षाग्रा प्राण तळमळला” म्हणणा-या कंवेदनाशील कवीमनाचा अक्षावा, ज्याचा कांतीकाकी उळेक त्या व्यक्तीमत्वाला एक ऐगळीच झळाळी ढेऊन जाते? थोडक्यात काय, चित्रपटाचा Focus नेमका कशावर अक्षावा, ज्यामुळे

चित्रपटाचा घाट तक्षंच पोत निश्चित होर्झल. या दिशेने काम केलं तक पटकथेचा आकाश्वडा तयार करणंही झोपं जाईल, हया माझ्या फिरळशक्तीय ढूष्टीकोनाला अकाशात्मक प्रतिक्षाढ न मिळाल्यामुळे मी माघार घेतली. आज्ञो!

५. ‘काहित्याच्या तुलनेत चित्रपटमाध्यमाला कालर्मर्याढा पठत अक्षल्यामुळे..’ आजं तुम्ही म्हणता. अमजा, मी आजं म्हटलं की ‘अनगरणाडी’ काढं अशीमद्ये ढुष्काळग्रज्ञत परिक्षकाचं चित्रण कंगवायला पानंच्या पानं खर्ची घालावी लागतात; पण ‘अनगरणाडी’ चित्रपटात पाच क्षेकंडाच्या शॉटमद्ये फेणू फेपृष्ठकने चित्रीत केलेलं डढी, शाखाडी कंगातल्या उघडया ओडक्या डोंगाबांचं ढूष्य आतिशाय अहंजी खूप काही आंगून जातं; कित्येक पटीने जाज्ञत पशीणाम आधून जातं. इथेच न थांषता, अमजा मी पुढे आशी कोपक्षखळी मारली की म्हणूनच षहृतांशी मशाठी आहित्य निष्पत्त शाळावलंशी आक्षतं. कनिष्ठ ढर्जाच्या काहित्याला शाळाखंषाळ होण्यावाचून गत्यंतरच नक्षतं. काहित्य हे माध्यम म्हणून...यौंके यौंके. एका माध्यमाच्या पशीभाषेला ढुक्स-या भाषेच्या तुलनेत आपण काय मोजमापं लावतो किंवा कोणता ढूष्टीकोन आळगतो, हे फाक महत्वाचं आक्षतं.

‘द्याक्षपर्व’ अद्वल ऐलायचं झालं तक क. धौ. चा विक्षिप्तपणा, आजिषात तडजोड न करता एक घाव ढोन तुकडे करायची वृत्ती, आक्षपाक्षच्या लोकांना त्यांच्याअद्वल वाटणाका श्रीतीयुक्त आढळक, त्यामुळे त्या माणक्षाचं हळूहळू एकाकी पठत जाणं आणि तशीही किंचितही न वाकता ताठ चालत काहणं, हा भगळा जीवनपट चित्रपटमाध्यमाच्या ताकळीमुळेच मी आणि माझे अहकाकी फक्त १०० मिनीटात इतक्या नानाविध छटांक्षह प्रभावीपणे डभा करू शकलो.

६. आणि ७. मला वाटतं हया ढोन्ही प्रश्नांची डतदं थोडयाफार फक्काने माझ्या आधीच्या डतशंमद्ये येकन गेली आहेत. आणखी थोडंकं मी एवढंच म्हणेन की चित्रपटातली प्रत्येक आण अधोक्षेत्रित करून ढाक्खवणं किंवा प्रत्येक अंगाअद्वल पंथशास्या मजल्यावक्षन ओवझून आंगणं, हा माझा पिंड नाही. त्यामुळे मी माझ्या चित्रपटातल्या आनेक गोष्टी माझ्या शैलीत - हलक्या क्षणात, क्षौम्य कंगात प्रेक्षकांपुढे ठेवतो. “द्याक्षपर्व”च्या शेवटी

मालतीच्या मृत्युनंतर आतिशाय तटव्य - कळाचित भागनाशूद्य वाटावा - अशा पद्धतीने अंत्यक्षंकाक कक्षन पक्षतल्यावर क.धों. एकांतात डन्मळून पडतो किंवा “कैदी”मध्ये हकेशवरला जाण्याखाले मुलीला झांगत अक्षताना तानीमापशी हक्यून जाते तेहा शोजाकीच अक्षूनभुद्दा ढूक गेल्याचं त्या लहानरया मुलीला जाणवत. हे प्रक्षंग निश्चल चित्रपटषोलीचं डत्कृष्ट उद्घाहकण म्हणून जतन कक्षन ठेवावे, अक्षं मला मनापाक्षून वाटत.

८. ज्यांनी ‘ध्याक्षर्य’ पाह्यला नक्सेल त्यांच्याक्षाठी हे मुद्दाम झांगावक्षं वाटत - “कमागम कशावा का? केला तक कधी कशावा? आणि कर्वात महत्वाचं म्हणजे कोणाशी कशावा? ही निष्ठ कक्षण्याचं झातंत्रय प्रामुख्याने क्वीलाच अक्षलं पाहिजे” अक्षे आजही कांतीकाक काटणारे उद्गाक क.धों.नी जाहीकपणे काढले होते आणि त्याखाले त्यांना प्रखक टीका झहन कशावी लागली होती या प्रक्षंगाचं झविक्तक चित्रीकरण ‘ध्याक्षर्य’मध्ये षष्ठ्यायला मिळत. तक्षंच विच्यांनी फाक्कं घशाषाहेक न पक्षण्याच्या काळात ब्रेक्टॉशृण्टमध्ये अक्षलेले मामा वकेकक, क.धों. आणि मालती नैतिकतेचे ढोल पिटणा-या ढांभिक लोकांवर शाळिक कक्षे प्रहाक कक्षतात हे ढाखवणारा प्रवेशाही चित्रपटात आहे. त्यामुळे त्यांचे अक्षे विचार टाळले आहेत अक्षं जश कोणी म्हणत अक्सेल तक त्या व्यक्तीने आपली झमकणशक्ती तपाक्षून घ्यावी किंवा चित्रपट पुन्हा एकदा षष्ठ्यावा एवढंच झुचवेन.

अशा षहपेठी व्यक्तीमत्वाचा अनेक अंगांनी शोष घेणा-या या चाकोशीषाहेकच्या चित्रपटाची निर्मिती कक्षण्याचं मोलाचं काम केंद्र झक्काकच्या झणक्ष्य मंत्रालयाने केलं. क.धों.कर्वेच्या झंती नियमनाच्या कामाचं महत्व दिल्लीत एका आमशाठी झचिणांना माहीत अक्षल्यामुळे त्यांनी पुढाकाक घेतला. महाकाष्टाला ललामभूत अक्षलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर जीवनपट षन्यावून त्याप्दाके झमाजप्रष्ठोथन कक्षण्याच्या उद्घेशाने शाज्य झक्काकने माझ्या या प्रयत्नाला हातभाक लावला. झंतीनियमनाच्या क्षेत्रात अलौकिक कार्य कक्षणाका उपेक्षित ढष्टा आणि त्याचं आजवर ढुर्लिक्षित वाह्यलेलं व्यक्तीमत्व जागतिक झत्कावरच्या प्रेक्षकांपर्यंत नेण्याक्षाठी झंद्या गोळ्यालेने मँकाञ्चार्थक फाळणडेशानची मोलाची मढत मिळवली. या झर्वाच्या झहाय्याशिवाय मी माझं उद्घिष्ट (जे या मुलाखतीच्या आगाढी झुक्षवातीलाच झपष्ट केलंय) गाठू शकलो नक्षतो.

९. श्रीगणेशापाभून टामटूम कदण हा आजच्या काळात कर्कश पाळला जाणावा प्रघात अभला तकी मी (जुन्या पिढीतला अक्षल्यामुळे अक्षेल कढाचित) माझ्या केलेल्या कामाख्यल आणि तेही पूर्ण झाल्याप्रक्षेत्र ओलतो.